

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७
सेवानिवृत्तिवेतनधारक/कुटुंबनिवृत्तिवेतनधारक
यांना द्यावयाच्या अनुषंगिक लाभाबाबत....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: निवेसु-२०१८/प्र.क्र.१३०/सेवा-४

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

दिनांक :- ०१ जानेवारी, २०१९

प्रस्तावना:-

केंद्राच्या ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनात / कुटुंबनिवृत्तिवेतनात शासनाच्या निर्णयांच्या आधारे राज्य शासकीय व इतर पात्र निवृत्तिवेतनधारक / कुटुंबनिवृत्तिवेतनधारक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतन/ कुटुंबनिवृत्तिवेतनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग, क्रमांक वेपुर-१२१६/प्र.क्र.५८/सेवा-९, दि.१७ जानेवारी, २०१७ अन्वये श्री. के. पी. बक्षी, राज्य शासनाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ ची स्थापना करण्यात आली होती. प्रधान सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव (व्यय), वित्त विभाग हे या समितीचे सदस्य होते. समितीने आपल्या अहवालाचा खंड - १ दिनांक ५ डिसेंबर, २०१८ रोजी शासनास सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशीं स्वीकृत करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय:-

शासनाने राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या खंड - १ मधील शिफारशी काही सुधारणांसह स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. समितीच्या शिफारशी व त्यावर शासनाने घेतलेले निर्णय याबाबतचा तपशिल सोबतच्या प्रपत्रात नमूद करण्यात आला आहे. प्रस्तुत शिफारशी स्वीकृत करण्याच्या परिणामस्वरूप ज्याप्रकरणी सविस्तर आदेश निर्गमित करण्याची आवश्यकता आहे, त्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल.

२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यांना निवृत्तिवेतन योजना लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठे यांमधील निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू राहील.

३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुका अन्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक/कुटुंब निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून तिचा संकेतांक २०१९०१०११७२९०२८१०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(नितीन गद्रे)

प्रधान सचिव, (ले. व को.) वित्त विभाग

प्रति,

| | |
|---|--|
| <p>राज्यपालांचे सचिव मुख्यमंत्री यांचे सचिव सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव मंत्रालयीन सर्व विभाग मंत्रालयीन सर्व विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख # प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई. # प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई. # सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई. # सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. # प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई. # आयुक्त राज्य माहिती आयोग, (सर्व) # सचिव राज्य निवडणूक आयोग, मुंबई. # प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/ औरंगाबाद. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई. सर्व विभागीय आयुक्त. सर्व जिल्हाधिकारी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर</p> | <p>निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी /देहू रोड/ देवळाली/ अहमदनगर. कुलसचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर कुलसचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी कुलसचिव, पंजाबराव कृषि विद्यापीठ, अकोला कुलसचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी. कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, नागपूर. कुलसचिव, पुणे विद्यापीठ, पुणे. कुलसचिव, नागपूर विद्यापीठ, नागपूर. कुलसचिव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड. कुलसचिव, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. कुलसचिव, अमरावती विद्यापीठ, अमरावती. कुलसचिव, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई. कुलसचिव, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.</p> |
|---|--|

| | |
|---|--|
| <p>संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशेब, मुंबई/पुणे/ नागपूर /औरंगाबाद/ नाशिक /अमरावती. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर, जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशेब, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी, सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२. सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट माळा, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१. ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभुवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४ भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३</p> | <p>कुलसचिव, कवी कुलगुरु कालिदास विद्यापीठ संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, जि.नागपूर. *विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली, मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई. सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, गृहनिर्माण भवन (म्हाडा बिल्डींग), पोट माळा, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१. कार्याध्यक्ष, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन, १४४९, सदाशिव पेठ, 'संकल्प खजिना महाल बोळ, एस.पी.कॉलेज समोर, पुणे ४११ ०३० कार्यवाह, बृहन्मुंबई पेन्शनर्स असोसिएशन, वर्ग क्र.२१, तळ मजला, छबिलदास हायस्कूल, वनमाळी हॉलसमोर, दादर (प), मुंबई-४०० ०२८. अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट पेंशनर्स असोसिएशन बेळगाव, १०९१, अनंतशायन गल्ली, लक्ष्मी निवास, दुसरा मजला, बेळगांव. संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक कुल सचिव, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर कुलसचिव, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १ इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५ नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१ शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई वित्त विभागातील सर्व कार्यासने निवड नस्ती, कार्यासन सेवा-४. # पत्राने</p> |
|---|--|

(शासन निर्णय, वित्त विभाग क्र.निवेसू-२०१८/प्र.क्र.१३०/सेवा-४, दिनांक ०१ जानेवारी, २०१९ चे प्रपत्र)

प्रपत्र

राज्य वेतन सुधारणा समिती २०१७ च्या अहवालातील निवृत्तिवेतन व अनुषंगिक लाभासंदर्भातील शिफारशी

| अ. क्र. | अहवालातील परिच्छेद क्र. | शिफारशीचा गोषवारा | वित्त विभागाचे अभिप्राय / प्रस्ताव |
|---------|-------------------------|--|------------------------------------|
| १. | ६.२.१ व ६.५ | राज्य शासनाने सहाय्या वेतन आयोगानुसार कमीत कमी निवृत्तिवेतन रु. २८८२/- ठरविले असून त्यास २.५७ ने गुणून येणारी रक्कम ७४१०/- येत आहे. तथापि सदरची रक्कम कमी वाटत असल्याने आणि केंद्राने सातव्या वेतन आयोगात कमीत कमी निवृत्तिवेतन रु.१०००/- इतके केलेले असल्याने राज्य शासनाच्या दिनांक ०१.०१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त निवृत्तिवेतनधारकांना कमीत कमी निवृत्तिवेतन रु.७५००/- करण्याची समितीची शिफारस आहे. दिनांक ०१.०१.२०१६ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तिवेतनधारकांनाही त्यांच्या निवृत्तिवेतनास २.५७ ने गुणून अनुज्ञेय होणाऱ्या सुधारित निवृत्तिवेतनाच्या शिघ्रगणकानुसार वेतननिश्चिती करण्याची पद्धत अवलंबण्याबाबत समितीची शिफारस आहे. | स्विकृत |
| २. | ६.४.१ | दि.०१.११.२००५ पासून शासन सेवेत नव्याने दाखल झालेल्या उमेदवारांना नवीन परिभाषित अंशदान योजना लागू करण्यात आली आहे. ही योजना लागू असलेल्या कर्मचा-यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या कमीत कमी १०% मासिक अंशदान द्यावे लागते. तसेच १०% अंशदान शासनामार्फत देण्यात येते. सुधारित वेतनसंरचनेमुळे कर्मचा-यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार असल्याने या योजनेखाली देण्यात येणाऱ्या शासकीय अंशदानाच्या रक्कमेतही दि.०१.०१.२०१६ पासून भरीव वाढ होईल. | स्विकृत |
| ३. | ६.६.१ | राज्य शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीतही सेवेत असताना मृत्यू पावलेल्या कर्मचा-यांच्या वारसास १० वर्षांपर्यंत उच्चतम दराने कुटूंब निवृत्तिवेतन अदा | स्विकृत |

| | | | |
|----|-----------------|---|---------|
| | | करण्याची सध्या अस्तित्वात असलेली तरतूद सातव्या वेतन आयोगातही कायम ठेवण्याची समितीची शिफारस आहे. | |
| ४. | ६.६.२ | शासकीय कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तिनंतर मृत्यु झाल्यास मृत्यु पावलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाच्या कुटुंब निवृत्तिवेतनाबाबत सहाव्या केंद्रीय वेतन आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार अस्तित्वात असलेल्या तरतुदी या सातव्या वेतन आयोगातही यापुढे तशाच ठेवण्यात याव्यात अशी शिफारस आहे. | स्विकृत |
| ५. | ६.७ | राज्य शासनाने त्यांच्या अतिवृद्ध निवृत्तिवेतनधारकांनाकरिता सरसकट १०% निवृत्तिवेतनात वाढ यापूर्वीच केलेली आहे. सातव्या वेतन आयोगामध्ये सदर दरांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्याची समितीची शिफारस आहे. .वय वर्षे ८० ते ८५-मुळ निवृत्तिवेतनात १०% वाढ .वय वर्षे ८५ ते ९० - मुळ निवृत्तिवेतनात १५% वाढ .वय वर्षे ९० ते ९५- मुळ निवृत्तिवेतना २०% वाढ .वय वर्षे ९५ ते १००- मुळ निवृत्तिवेतनात २५% वाढ .वय वर्षे १०० व त्यावरील मुळ निवृत्तिवेतनात ५०% वाढ सदर वाढ ही दि. ०१.०१.२०१६ पासून लागू करण्याची समिती शिफारस करीत आहे . | स्विकृत |
| ६. | ६.३.१ आणि ६.८.१ | राज्य शासनाच्या निवृत्तिवेतनधारकांना सेवानिवृत्त झाल्यानंतर सुरु असलेल्या सेवा-नि-उपदानाची मर्यादा रु.७ लाख इतकी असून रु.१४ लाख इतकी करण्याची समितीची शिफारस आहे. | स्विकृत |
| ७. | ६.८.२ | राज्य शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्याचे सेवेत असताना निधन झाल्यास त्याच्या कुटुंबाला देय असलेल्या मृत्यु-नि-सेवा-उपदानाच्या दरांमध्ये केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार केलेल्या बदलाप्रमाणे खालीलप्रमाणे वाढ प्रस्तावित करण्यात येत आहे. सेवेचा कालावधी ---- मृत्यू उपदानाचा दर १.सेवा १ वर्षा पर्यंत --अंतिम वेतनाच्या दुप्पट | स्विकृत |

| | | | |
|---|------|--|---|
| | | <p>२.सेवा १ वर्ष पेक्षा जास्त व ५ वर्षापर्यंत - अंतिम वेतनाच्या सहापट</p> <p>३.सेवा ५ वर्ष पेक्षा जास्त व ११ वर्षा पर्यंत- अंतिम वेतनाच्या १२ पट</p> <p>४.सेवा ११ वर्ष पेक्षा जास्त व २० वर्षा पर्यंत--- अंतिम वेतनाच्या २० पट</p> <p>५.सेवा २० वर्षपेक्षा जास्त----अर्हताकारी सेवेच्या पूर्ण केलेल्या प्रत्येक सहामाही कालावधीसाठी अंतिम वेतनाच्या निम्मे मात्र अंतिम वेतनाच्या ३३ पटीच्या मर्यादेत कमाल १४ लाखांच्या मर्यादेत.</p> | |
| ८ | ६.९ | <p>राज्य शासनाच्या निवृत्तिवेतनधारकांकरीताही सहाव्या वेतन आयोगात निवृत्तिवेतनाच्या जास्तीत जास्त ४०% इतके निवृत्तिवेतन अंशराशीकरण करणे व अंशराशीकरण रकमेच्या कपातीचा अवधी (१५ वर्षे) इतकाच आहे. त्याच धर्तीवर सातव्या वेतन आयोगांत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही निवृत्तिवेतनाच्या अंशराशीकरणासाठी सध्या अस्तित्वात असलेली तरतूद यापुढेही कायम ठेवण्याची समितीची शिफारस आहे.</p> | <p>स्विकृत</p> <p>अंशराशीकरणांच्या फरकांची थकबाकीची रक्कम एका हप्त्यात देण्यात यावी.</p> |
| ९ | ६.१० | <p>उपरोक्त सर्व लाभ निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना दि.१.१.२०१६ पासून लागू राहतील.त्यांना सदर लाभ कमीत कमी हप्त्यात देण्यात यावे. राज्य शासनाच्या सातव्या वेतन आयोगानुसार नमूद सर्व सुधारणा राज्य शासकीय कुटुंब निवृत्तिवेतनधारकांनाही योग्य त्या फेरफारासह लागू करण्याची शिफारस करीत आहे.</p> | <p>स्विकृत</p> <p>निवृत्तिवेतनधारक / कुटुंब निवृत्तिवेतनधारकांना थकबाकीची रक्कम ३ वर्षात ३ समान हप्त्यात रोखीने देण्यात यावी.</p> |

* * * * *